SIL

SHIVA SUITINGS LIMITED

Regd. Off.: 384-M, DABHOLKAR WADI, 3RD FLOOR, KALBADEVI ROAD, MUMBAI – 400002 CIN: L17110MH1985PLC038265 Tele.: (91-22) 2200 4849 \times (91-22) 2208 7170 Email:investor@shivasuitings.com Website: www.shivasuitings.com

Date: 4th September, 2024

To, Corporate Relationship Department BSE Limited Dalal Street, Phiroze Ieejeebhoy Towers, Mumbai — 400 001.

Dear Sir/ Madam,

<u>Subject: Newspaper Publication - Intimating the Shareholders about 38th Annual General Meeting will be held through Video Conferencing.</u>

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of newspaper advertisement published in Free Press Journal (English) on Wednesday, 4th September 2024, and Navshakti (Marathi) on Wednesday, 4th September 2024 intimating the 38th Annual General Meeting will be held on Friday, 27th September 2024 at 11:30 a.m. IST through Video Conferencing/Other Audio Visual Means, the availability of the Notice on the Company's and Stock Exchange's website, details of e-voting and instructions for registering Shareholder's email address.

Kindly take the same on record and oblige.

Thanking You

Yours faithfully, **For Shiva Suitings Ltd**

Bharat Tulsani Company Secretary & Compliance Officer Membership No.: A56425

Encl: a/a

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate No. 2599649 for 1000 shares bearing Distinctive no(s). 2397288081 – 2397289080 under Folio No. JSW0723002, standing in the name(s) of shareholders - RAJANI JADHAV & BALARAM JADHAV in the books of JSW STEEL LIMITED has / have been lost / misplaced / destroyed and the advertiser has / have applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person (s) who has / have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz KFIN TECHNOLOGIES LIMITED, SELENIUM TOWER B, PLOT NO 31 – 32 GACHIBOWLI, FINANCIAL DISTRICT, NANAKRAMGUDA, HYDERABAD -500 032 within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said Share. Date: - 04/09/2024

Name of the Shareholder/s: - MRS. RAJANI JADHAV & MR. BALARAM JADHAV

SHIVA SUITINGS LIMITED CIN: L17110MH1985PLC038265 Registered Office: 384-M, Dabholkar Wadi, Kalbadevi Road, Mumbai - 400002, Maharashtra

Tel. No.: 022-22004849 / Fax No.: 022-22087170 Email Id: investor@shivasuitings.com

NOTICE TO THE MEMBERS OF 38TH ANNUAL GENERAL MEETING
The 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 27th Septembe 2024 at 11:30 A.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM in accordance with the Circula issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 28.12.2022. [read with Circulars dated 08.04.2020, 13.04.2020, 21.04.2020, 05.05.2020, 13.01.2021, 14.12.2021 and 05.05.2022 (Collectively referred to as MCA Circulars)] and SEBI Circular dated 12.05.2020, 15.01.202 and 13.05.2022. Members can join the Meeting through VC/OAVM means only. The Company will be sending the Notice through electronic mode to all the shareholders whose ema addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agents (RTA). The Annua Report for the Financial Year 2023-24 will be available for download from the Company' Website www.shivasuitings.com, the website of the BSE Limited www.bseindia.com and the website of National Securities Depository Limited (NSDL)www.evoting.nsdl.com The instructions for joining the 38th AGM and the manner for participating in the AGM, remote e voting and for casting the vote through e-voting system during the AGM are provided in the

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 19th September 2024 to 26th September, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting In view of the above, the Members are requested to note that, if you have not registered you email address with the Company/RTA you may follow the below mentioned process for obtaining the login details for e-voting:

shareholders

For Physical | Please provide necessary details like Folio No., Name of shareholde complete address and email address to be registered in signed reques letter, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanne copy of Aadhar Card) by email to

nvestor@shivasuitings.com/investor@bigshareonline.com

For Demat

Please provide Demat account details (CDSL-16-digit beneficiary ID o NSDL-16-digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidate Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to nvestor@shivasuitings.com / investor@bigshareonline.com

The Company/RTA shall co-ordinate with NSDL and provide the login credentials to the

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com, under help section or write an email to evoting.msdl.co.in or call 18001020990. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Tejas Chaturvedi, Assistant Manager, (NSDL) National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call 18001020990

FOR SHIVA SUITINGS LTD

Place: Mumba Date: 04.09.2024

Bharat Tulsan Company Secretary and Compliance Office

For more information please visit: www.shivasuitings.com www.bseindia.com

KAISER CORPORATION LIMITED

REGD.OFF.: Unit No. 283-287, "F" Wing, Second Floor, Solaris-I, Saki Vihar Road,

Phone no.: +91 22 2269 0034 / +91 8169376816. Email Id.: kaisercorpitd@gmail.com, compliancekaiser@gmail.com. Website: www.kaiserpress.com

Notice is hereby given that **31st Annual General Meeting** (AGM) of KAISER CORPORATION LIMITED will be held on **Friday, September 27, 2024 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM)**, in compliance with all applicable provisions of Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of

India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, and

subsequent circulars issued in this regard, the latest one being Genera Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry o

Corporate Affairs (MCA), Circular No. SEBI/HO/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD

2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by SEBI and other

applicable circulars issued in this regard, to transact the business as set ou

in the Notice of AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company Unit No. 283-287 2nd Floor F wing, Solaris I, Saki Vihar Road, Andheri (east), Mumbai – 400 072.

Members may note that pursuant to aforementioned Circulars, the 31st AGN

of the Company will be held through VC/OAVM only, without physica

Members may also note that in compliance with the applicable Circulars

Annual Report along with Notice of AGM has been sent electronically only to

members at their registered email addresses. The Dispatch through email is

completed by September 02, 2024. The Annual Report and Notice of AGM is

also available on the Company's website i.e. www.kaiserpress.com and at the

BSE website i.e., www.bseindia.com where the shares of the Company are listed, on the website of PURVA appointed by the Company for providing

The business(es) set out in the notice of AGM, may be transacted through

remote e-voting or e-voting facility at the AGM.
The voting rights of the members shall be in proportion to their share in the

paid-up equity share capital of the Company as on the **cut-off date i.e. 20th September, 2024.** A person whose name is recorded in the Register

of Members/Beneficial owners as on the cut-off date shall only be

entitled to avail the facility of remote e-voting/e-voting at the AGM and a

person who is not a member as on the cut- off date should treat the Notice

The Register of Members and Share Transfer Books of the Company will

remain closed from 21st September, 2024 to 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

The notice of AGM inter-alia includes the process and manner of remote 6

The remote e-voting period commences on 24th September, 2024 a

9:00 A.M. and ends on 26th September, 2024 at 5:00 P.M. (both days

inclusive). The remote e-voting shall not be allowed beyond the said

date and time,

Any person who acquire shares and become member of the Company

after dispatch of notice and holding shares as on cut-off date i.e. September 20, 2024 may obtain login Id and password by sending a

request over email at support@purvashare.com mentioning demat account number/folio number, PAN, name and registered address.

ii. The login credentials for remote e-voting/e-voting during the AGM has been sent along with the notice of AGM to members whose e-mail addresses are registered with the Company. Manner of voting for

members holding shares in physical form, dematerialized form or who have not registered their e-mail address with the Company is provided in

the Notice of AGM, which is also available on the website of the Company. iii. The facility of e-voting shall be made available at the AGM and members

attending the AGM who have not already cast their vote, may cast their

vote electronically on business(es) set forth in the notice of AGM. Furthe

members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM

may attend the AGM but shall not be entitled to cast their vote once again

CS G.S. Jambekar, Practicing Company Secretaries (Membership No. FCS

1569), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting and remote e-voting process in a fair and transparent manner.

The results shall be declared not later than forty-eight hours from

conclusion of the meeting by posting the same on the website of the Company www.kaiserpress.com on the website of Purva Sharegistry India

Private Limited at www.purvashare.com and by filing with BSE ltd. It shall

also be displayed on the Notice Board at the Registered Office &

Members who have not registered their email-id are requested to registe

In case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the

Purva e-Voting System, you can write an email to evoting@purvashare.com or

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Deepali Dhuri, Compliance Officer, Purva Sharegistry

(India) Private Limited, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011 or send an email to

evoting@purvashare.com or contact at 022- 022-49614132 and 022-49700138.

Send a duly signed request letter to the Registrar and Transfer Agent of the Company i.e. Purva Sharegistry

(India) Pvt. Ltd. (Unit: Kaiser Corporation Limited), Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt. J .R. Boricha marg,

Lower Parel (E), Mumbai 400 011 or email at

support@purvashare.com and provide the following details for registering email address: a) Folio No., b)

Name of shareholder with address, c) Copy of the

share certificate (front and back), d) Copy of PAN card (self attested), e) Copy of AADHAR (self

Please contact your Depository Participant (DP) and

register your email address in your demat account, as per the process advised by your DP.

voting/e-voting and instructions for participation in the AGM.

emote e-voting / e-voting facility at the AGM at evoting purvashare.com

presence of the members at the venue.

Members may further note that-

of AGM for information purpose only

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION INTERIM APPLICATION (L) NO.28082 OF 2022

ASHOK BABULAL VARDHAN

..DECREE HOLDER/ ORIGINAL PLAINTIFF **VERSUS**

ZEENAT IQBAL ABDUL REHMAN

...JUDGMENT DEBTOR/ ORIG. DEFENDANT

Zeenat Iqbal Abdul Rehman

Having address at:

Marve Road, Malad (West), Mumbai 400 064.

Shahid Abdul Hamid Road, Gate No.8, Opp. Bus Depot, Malad (West), Mumbai 400 064,

Application (L) No.12969 of 2024, the Hon'ble High Court was pleased to permit the Decree Holder (Original Plaintiff) to issue substituted service to you by pasting on the conspicuous part of the High Court as well as by publication in two local newspapers. The above Execution proceedings i taken out *inter-alia* seeking execution of the Consent Decree dated 19th March 2012 passed in terms of the Consent Terms dated 15th March 2012.

a. By issuing Notice under Order XXI Rule 22 of the Code of Civil Procedure 1908 against the Judg. Debtor in connection with the

the Code of Civil Procedure, 1908 directing the Judg. Debtor to execute the Deed of Conveyance in favor of the Judg. Creditor along with irrevocable registered Power of Attorney, Declaration of title and placing the Judg. Creditor in possession of the suit property;

Debtor to settle the claims of (i) Meher Nigar Wd/o. Shaikh Igbal, (ii) Shahbaz S/o. Shaikh Igbal, and (iii) Shiraz S/o. Shaikh Igbal at her costs and expenses and seeking their proper discharge and release from them in connection with their interest in the suit property i.e., land bearing Survey No.33, Hissa No.1, bearing CTS No.280, 280/1 to 52 admeasuring 5450.67 sq. mtrs. equivalent to 6519 sq. yards along with structures standing thereon known as "William Compound" situated at Marve Road, Malad (West),

sought for herein, then:

e. Direct the Ld. Prothonotary and Senior Master, High Court, Bombay to execute the Deed of Conveyance in favour of the Judg. Credito along with irrevocable registered Power of Attorney, Declaration of title and placing the Judg. Creditor in possession of the suit

By issuing Warrant of Arrest under Order XXI, Rule 32 of the Code of Civil Procedure, 1908 of the Judgement Debtor for her detention in Civil Prison on account of wilful and deliberate default and breach of the Consent Decree;

Sincere efforts were made to serve the notice with the Execution Application (L) No.491 of 2020 along with the Interim Application (L) No 28082 of 2022 by RPAD but the packets sent to the Defendant was returned back by the postal authority with remark "Item returned no such person in the address" and "Item Returned, Insufficient Address". Hence,

nterim Application (L) No.28082 of 2022 may please be collected from TUSHAR A. GORADIA - Advocates for the Applicants 12, 3rd Floor, Bel^l Building, 6 Sir P.M. Road, Fort, Mumbai 400 001.

You are requested to keep a track of the matter and appear before the Hon'ble Court as and when the same is listed.

If no appearance is made by yourself or by your Advocate on you behalf or by someone by law authorized to act for you in this matter it will be heard and decided in your absence.

Dated this 4th day of September 2024

TUSHAR A. GORADIA Advocates for Decree Holder/Org. Plaintiff 12, Bell Building, Sir P.M. Road, Next to Bombay Stores, Fort, Mumbai - 400 001. Mobile No. 9821136979

MT EDUCARE LIMITED

Registered Office: 220, 2" Floor, "FLYING COLORS" Pandit Din Dayal Upadhyay Marg, L.B.S. Cross Road, Mulund (West), Mumbai – 400080 Website: www.mteducare.com Corporate Office: 135, Cortinental Building, Dr. A. B. Road, Worli, Mumbai - 400018 Email: info@mteducare.com Tel: 022-2593 7700/800/900 Fax: 022-2593 7799

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ('AGM') of MT Educare Limited ('the Company') will be held on **Wednesday, September 25th, 2024 at 02.30 p.m.** through Video Conferencing ("VC")'(Other Audio Visual Means ("OAVM"), India, to transact the businesses as mentioned in the Notice of the AGM.

Mentioned in the Notice of the Adom.

NOTICE is also given that pursuant to Section 91 of the Companies Act 2013, Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 "(LODR)", that the Register of Members and the Share Transfer Books shall remain closed from Thursday, 19th September, 2024 to Wednesday, 25th September, 2024 both days inclusive), for the purpose of AGM.

Pursuant to Regulation 44 of LODR and Section 108 of the Companies Act 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 as amended, the Company is pleased to provide Remote e-voting to the shareholders of the Company through National Security Depository imited (NSDL) to enable them to cast their vote electronically for the businesses to be transacted

All the Members are informed that the

The business set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means i. The remote e-voting shall commence on Saturday, September 21st, 2024 at 9.00 a.m.;

iii. the remote e-voting shall end on Tuesday, September 24th, 2024 at 5.00 p.m.; iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means at the AGM is Saturda 4th September, 2024; Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company aff

dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Saturday, 14th September 2024, may write to the Company at the above mentioned email ID or the Registered Office address to obtain Notice of the Meeting and procedure for e-voting. vi. Members may please note that: (a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after th

aforesaid date and time for e-voting and once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through ballot paper shall be made available at AGM; and (c) the Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as other voting process at the AGM; vii. The Notice of AGM is available on the Company's website www.mteducare.com and also on the

NSDL's website www.evoting.nsdl.com; and

NSDL's website www.evoting.nsdl.com; and will. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in or call on.: 1800 222 990. Members may also write to the Company Secretary at or ravindramishra@mteducare.com or secretarial@mteducare.com at the Registered Office address of the Company.

For MT Educare Limited

Place: Mumbai Date: 03/09/2024 **Company Secretary**

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI Saasmira, Saasmira Marg, Worli, Mumbai- 400 030

> PUBLIC NOTICE INQUIRY OF Change Report No. 4019 of 2024 Filed by Mr. Hemendra M. Kotha In the matter of GUJARATI SOCIAL UNION P.T.R. No. F-827 (Mumbai)

All concerned having interest:

Whereas Mr. Hemendra M. Kothari, the Applicant above named has filed the above Change Report under section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of above named trust and an inquiry is to be made by the Ld. Deputy Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai Viz.

1) Whether below mentioned property is the property of the trust and could be registered in the name of the trust?

DESCRIPTION OF THE PROPERTY:

"Immovable Property acquired on lease by the Trust under the Indenture o lease on leasehold basis and subsequently converted to Occupancy Class-I. All that piece of land bearing Collector's Rent Roll No. 8547 and Cadastral Survey No. 2865 of Bhuleshwar Division and more particularly delineated on the plan annexed and shown thereon situated at the junction of C.P. Tank Road and Vithalbhai Patel Road within the city and Registration Sub-District of Bombay admeasurement 662.58 sq. mtrs (792.41 sq. yards) or thereabouts. On or towards the North and West partly by the strips of land merged in the road and partly by the land bearing C. S No 2866 of Bhuleshwar division. On or towards the South by the property bearing C. S. No. 1/2864 of Bhuleshwar Division and partly by the property bearing C.S. No. 2864 of Bhuleshwar Division. On or towards the Eas partly by the property bearing C.S. No. 2867 of Bhuleshwar Division and party by the property bearing C.S. No. 2864 of Bhuleshwar Division."

This is to call upon you to submit your objections, if any in the matter along with evidence so as to reach the same at the office address referred hereinabove within 30 days from the publication of this public notice (Objections received thereafter will not be considered.

presuming nobody has got any objection to above inquiry same will be disposed off by passing appropriate order).

Maharashtra State, Mumba This 22nd day of August, 2024

Superintendent

Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumbai

CIN: L52100MH1985PLC037767 Regd. Office: 603 Lodha Supremus, 453 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013

E-VOTING INSTRUCTIONS

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of Utique

Enterprises Limited ("the Company") will be held on Wednesday, September 25, 2024 at 2:00 n.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM" in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") read with the General Circular No.09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No.SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7. 2023 issued by the Securities & Exchange Board of India (collectively "the Circulars") to transact the business as set out in the AGM Notice, without the physical presence of the Members at a common venue.

Pursuant to Section 102 of the Act read with Rule 18 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") and in compliance with the Circulars, the Notice of AGM along with the 38th Annual Report for the financial year 2023-2024 have been sent on September 2, 2024 by email to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide the Circulars. Members are hereby informed that the

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, the Company is providing the e-Voting facility to its Members to cast their votes on all resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the venue of the AGM (remote e-Voting). The Company will also provide a facility of e-Voting to Members during the AGM, who have not cast their votes by remote e-Voting. The Company has made arrangement with Central Depository Services (India) Limited ("CDSL") for providing facility of remote e-Voting and e-Voting during the AGM.

the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 shall only be entitled to avail of the remote e-Voting facility or e-Voting during the AGM. The remote e-Voting period will commence at 9:00 a.m. on Sunday, September 22,

2024 and will end at 5:00 p. m. on Tuesday, September 24, 2024. During this period, the Members of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. The remote e-Voting shall be disabled for voting by CDSL after 5:00 p.m. on Tuesday, September 24, 2024.

allowed. The voting rights of Members shall be in proportion to their shares in Paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024. The detailed instructions relating to remote e-Voting and e-Voting during the AGM have been provided in the Notes forming part of the AGM Notice.

cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM. Members who have cast their votes through remote e-Voting will be eligible to attend the AGM, however, they will not be eligible to vote at the AGM. Members whose email/mobile number are not registered with the Company/Depository, may refer to the "Process for those shareholders whose email/mobile number are not registered with the Company/Depositories" described in the Notes to AGM Notice.

In case of any queries or issues regarding e-Voting, Members may refer the 'Frequently Asked Questions' ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com under Help Section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact the official of CDSL: Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Toll Free No.1800 21 099 11.

September 25, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM.

Place: Mumbai Date: September 4, 2024 P. B. Deshpande

TATA POWER COMPANY LTD.

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim in the Company at its Registered Office within 15 days from this date, else the

Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.				۱.		
	Name of Holder(s)	Kind of Securities and Face Value	Folio Number	Certificate Number	Distinctive No. o Number Securit	
	Nirav Manubhai Shah	Equity Face Value Rs.1/-	H5N0015139	10399	23081171 to 23082670	1500
	Place : Ahmed	abad. Date: 02-09-	2024		Nirav Manu	bhai Shah

MANOJ CERAMIC LIMITED **mMCPI** WALL & FLOOR TILE CIN: U51909MH2006PLC166147

1,Krishna Kunj, 140, Vallabh Baugh Lane, Ghatkopar (E), Mumbai 400 077, Maharashtra, India (T): +91 22 2102 7500. (E): info@mcplworld.com (W): www.mcplworld.com

NOTICE OF THE 18TH ANNUAL GENERAL MEETING

AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Manoj Ceramic Limited is scheduled to be held on 30th September, 2024 at 03:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / other Audio Visual Means ('OVAM') to transact the business, as set out in the Notice convening the said AGM. The AGM is being held through VC/OVAM in compliance with Circular No 14/2020 and 17/20 dated 08th April,2020 and 13th April, 2020 respectively, read with circular Nos. 20/2020 and 09/2023 dated 05th May, 2020 and 25th September, 2023 respectively, issued by Ministry of Corporate Affairs("MCA") and Circulars SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 Corporate Affairs (MCA) and Circulars SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020//S and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May,2020 and 15th January, 2021 respectively read with SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P, CIR/2023/167 dated 07th October, 2023, issued by the Securities and Exchange Board of India('SEBI') (collectively 'Applicable Circulars').

In terms of applicable Circulars, the Annual Report, the Notice convening the AGM and e-voting instructions are being sent only in electronic form to those members whose email addresses are registered with their respective Depository Participant/Registrar and Share Transfer Agent of the Company viz. Purve Sharegistry (India) Private Limited ('Purva'). The Annual Report and Notice o AGM along with the e-voting instructions shall be made available on the website of the Company www.mcplworld.com as well as on the website of Purva viz. https://evoting.purvashare.com/. The same shall also be made available on the rebsite of the Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com.

The Members are requested to refer to the AGM Notice for instructions in respect of attending AGM through VC or voting through electronic means. This newspaper intimation will also be available on the Company's website www.mcplworld.com and on the website of stock exchange.

The Company is providing its members the facilities to exercise their vote on the resolutions proposed to be passed by the electronic means ('remote e-voting') before and at the AGM, by which the Members may cast their votes using the remote e-voting system from a place other than the venue of the AGM. The remote e-voting facility shall commence on Friday, 27th September, 2024 from 09.00 am (IST) and end on Sunday, 29th September, 2024 at 05.00 pm (IST). The remote e-voting module shall thereafter be disabled for e-voting and subsequently enabled for remote e-voting at the AGM.

Only the members whose names appear in the register of Members/Beneficia Owners as on cut off date viz. Monday, 23rd September, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting before and during the AGM. Any persor who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds the shares as on cut-off date may obtain/generate the 'User Id' and 'December' in the Monday of the Monday o Password 'by sending request at evoting@purvashare.com. For members who have not registered their email Addresses or who have not received the Logir Credentials, the detailed procedure for obtaining the 'User Id' and 'Password' is also provided in the Notice of AGM. If the member has already registered for e-voting he/she can use his/her existing 'User ID' and 'Passowrd'.

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again.

In case of any queries, you can write an email to evoting@purvashare.com or contact at 022-49614132 and 022-49700138. In case of any grievance connected with facilities for voting by electronic means, please contact Deepali Dhuri, Compliance officer, Purva Sharegistry (India) Private Limited, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011 at the designated email id: evoting@purvashare.com or contact at 022- 022-49614132 and 022-35220056. For, Manoj Ceramic Limited

Date: 03/09/2024

Dhruv Rakhasiya Managing Directo DIN: 03256246

KHANDWALA SECURITIES LIMITED CIN: L67120MH1993PLC070709

Regd. Office: G-II, Ground Floor, Dalamal House, Nariman Point, Mumbai - 400021. Tel. No: 91-22-40767373; Fax No: 91-22-40767377; Email id: investorgrievances@kslindia.com; Website: www.kslindia.com

NOTICE OF THE 31ST ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirty First Annual General Meeting (AGM) of the Members of Khandwala Securities Limited will be held on Friday, September 27, 2024 at 12.00 noon (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") as per the provisions of the Companies Act, 2013 rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs ("MCA") circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 (collectively referred as "MCA Circulars") and the circulars issued by Securities and Exchange Board of India from time to time (collectively referred as "SEBI Circulars") to transact the business set out in the Notice calling the AGM dated August 12, 2024.

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars. electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2023-24 have been sent to all the Members whose email id's are registered with the Company/Depository Participant(s) These documents are also available on the Company's website i.e. www.kslindia.com.: website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited and the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation of the remote electronic voting or casting vote through the evoting system during the AGM are provided in the notice of the AGM.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system and remote e-voting provided by NSDL.

All the Members are hereby informed that:

 The dispatch of the Notice of the AGM and Annual Report 2023-24 through emails has been completed on September

Remote e-voting period shall commences from Tuesday, September 24, 2024 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, September 26, 2024 (5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 p.m. on September 26, 2024.

3. The Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Thursday, September 19, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting or by e-voting system at the date of AGM.

Any person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of AGM Notice through email only and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024 may obtain the USER ID and password by sending a request at evoting@nsdl.com or to the Company.

The facility for voting will also be made available during the AGM and those Members present in the AGM, who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

For details relating to remote e-voting, please refer to the process and manner for availing E-voting facility send along with the Annual Report. In case of any gueries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of NSDL website or call the toll free no. 022-48867000. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Sagar S. Gudhate at evoting@nsdl.com.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from September 20, 2024 to September 26, 2024 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting.

For Khandwala Securities Limited

Sd/-Paresh Khandwala **Managing Director**

Date: September 4, 2024

at the AGM.

Physical Holding

In case

Demat Holding

Corporate Office of the Company.

the same by following the procedure given below:

attested)

contact at 022-49614132 and 022-49700138

Bhushanlal Arora Managing Director DIN: 00416032

For Kaiser Corporation Ltd.

A with ATLANTAA LIMITED

NOTICE OF 41st ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF

ATLANATAA LIMITED ("THE COMPANY") The 41st Annual General Meeting ("AGM") of the Members of Atlantaa Limited "Company") will be held on Friday, September 27, 2024, at 02:30 P.M. (IST through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") withou physical presence of the Members at a Common Venue, to transact the business as set out in the Notice of the AGM dated Thursday, September 05, 2024 The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered

office of the Company which shall be the deemed venue of the AGM The AGM will be convened in compliance with applicable provision of the Companies act 2013("Act") and the rules made thereunder; provision of the Securities and exchange board of India ("SEBI") (Listing and Obligation and Disclosure Requirement) ("Listing Regulation") and the provision of the genera circular No. 10/2022 dated 28th December 2022, other circulars issued by Mistry of Corporate affairs and circular no SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 2023 issued by SEBI ("Circulars").

n Compliance with the aforesaid circulars, the notice of the 41st Annual Genera Meeting along with annual report for the financial year 2023-24 will be emailed to the members at the email ID registered by them with the Company / Depository Participant(s) ("DPs"). Registration of email -

 For shares held in physical mode - In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@atlantainfra.com.

In case shares are held in DEMAT mode - please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to cs@atlantainfra.com.

The Notice and Annual report will be uploaded on company's website www.atlantaalimited.com and on websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively

The Company will provide its members facility of remote e-voting through electronic voting service arranged by NSDL shall also be made available to the members participating in the AGM. In terms of SEBI circular no SEBI/HO/CFD/CMD/ CIR/P/2020/242 dated 9th December 2020, e-voting process will also be enabled for all individual DEMAT account holders', by single log in credential, through their DEMAT accounts/websites of NSDL and/ or CDSL or DPs. The Process and manner for remote e-voting and voting at the AGM through various modes will be provided in the notice and also will be available on the Company's website www atlantaalimited.com

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunde and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 20 2024 to September 27, 2024 (both days inclusive)

The details are given hereunder:			
Date of completion of sending notice of AGM and Annual Report-2023-24 through e-mail	05th September 2024		
The date and time of commencement of remote E-voting	24th September 2024 to 26th September 2024 (From 09.00 AM to 05.00 PM)		
The cut-off date for determining the eligibility	20th September 2024.		

FOR ATLANTAA LIMITED

SD/

PRATHMESH GAONKAR COMPANY SECRETARY PLACE: MUMBAI

EXECUTION APPLICATION (L) NO.491 OF 2020

to vote

DATE: 04.09.2024

I. Hussain Chawl, Education Compound, Opp. Orlam Church

ii. B-6, Gurukrupa Co-op. Hsg. Society Ltd., Malvani MHADA,

Take notice that by an Order dated 19th August 2024 passed in Interim

The following reliefs are being sought against you:

Decree dated 19th March 2012; b. By issuing Notice, orders and direction under Order XXI, Rule 32 of

By issuing Notice, orders and / direction directing the Judgmen

Mumbai 400 064; In the event, the Judg. Debtor is not complying with the reliefs as

property;

Any other assistance as may be required from this Hon'ble Court from time to time to fully and effectually implement the Decree.

this notice by publication for your awareness. Copy of the above Execution Application (L) No.491 of 2020 and

WHEREAS within the stipulated time if no objections are received ther

Given under my hand and seal of the Hon'ble Deputy Charity Commissioner

UTIQUE ENTERPRISES LIMITED

Tel.: 91+22-4619 8172; Website: www.utique.in; Email: info@utique.in NOTICE OF 38[™] ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND

said Annual Report including the AGM Notice is also available on the Company's

website www.utique.in and website of BSE Limited at www.bseindia.com.

A person whose name appears on the Register of Members/Beneficial Owners as on

Once the vote on a resolution is cast by a Member, any subsequent change shall not be

Only those Members, who will be present in the AGM through VC/OAVM and have not

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, September 19, 2024 to Wednesday,

By Order of the Board

Company Secretary

Place: Mumbai Date: September 3, 2024

फॉर्म क्र. यूआरसी-२

ॲक्टच्या प्रकरण XXI च्या भाग । अंतर्गत नोंदणीकरणाकरिता जाहिरात देणारी सुचन (कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ३७४(बी) व कंपनी (नोंदणीसाठी प्राधिकृत)

- नियम, २०१४ च्या नियम ४(१) ला अनुसरून) . सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ३६६ च्या उप-अनुच्छेद (२) च्य तरतूदी अंतर्गत शोअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या प्रकरण XXI च्या भाग अंतर्गत शायरो हेल्थ एलएलपी, एक मर्यादित दायित्व भागीदारी संस्था म्हणून मुंबई येथील निबंधकाकडे यानंतर तीस दिवसांच्या समाप्ती पूर्वी परंतु यासंबंधित पंधरा दिवसानंतर एक अर्ज देण्यासाठी
- . कंपनीचे मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणे :-

दिनांकित ०२ सप्टेंबर.२०२४

- . इतर मानवी आरोग्य क्रियाकलाप एन.ई.सी. (स्वतंत्र रूग्णवाहिका क्रियाकलाप समाविष्टीत)
- बी. फार्मास्यटिकल आणि वैद्यकीय वस्तंचे घाऊक व्यापारी सी. नैसर्गिक विज्ञान आणि अभियांत्रिकीवर संशोधन आणि प्रायोगिक विकास
- ३. संघटनेच्या मसद्याची डाफ्टची प्रत व प्रस्तावित कंपनीच्या मसद्याची प्रत **टीई०१/०११५. मजला-**१ प्लॉट-सीएस ३११६, टर्फ इस्टेट, डॉ. ई मोझेस रोड, शक्ती मिल गल्ली, जेकब सर्कल, मुंबई-४०००११ येथे कार्यालयात तपासणी करू शकेल.
- . सूचना याद्वारे देण्यात येते की, कोणाही व्यक्तीस सदर अर्जासंबंधात कोणतेही आक्षेप असल्यास त्यां-त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात निबंधक, येथे सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर, इंडियन इन्स्टीट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र. ६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, जिल्हा गुरगाव (हरयाणा) पिन कोड- १२२०५२ येथे ह्या सुचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून एकवीस दिवसांच्या आत कळवृ शकता सह त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय येथे कंपनीकडे एक प्रत पाठवावा.

शायरो हेल्थ एलएलपी करिता

श्रीम. मधु विक्रम उत्तमसिंग, श्री. विक्रम उत्तमसिंग पदसिध्द भागीदा २६, सोनममार्ग, ६७ बी, नेपियनसी रोड, मलाबार हिल, मुंबई, ४०० ००६

जाहार सूचना

लिहलेल्या **अनुसूचीमध्ये** अधिक विशेषतः वर्णन करण्यात आलेल्या निवासी सदनिका इमारतीमधील सामाईक क्षेत्र आणि सोयीसुविधामध्ये २.३७% अविभाजीत हिस्सा तसेच . एक वाहन तळाच्या जागेबाबत (एकत्रितपणे "**सदनिका**" म्हणून संदर्भित) १२, नीलंबर ३७ पेडर रोड, स्टर्लिंग अपार्टमेंट समोर, कंबाला हिल, मुंबई ४०००२६ येथे राहणारे प्रौढ भारतीय रहिवासी श्री अशोक चिमणलाल शहा ("**मालक**") यांच्या अधिकार, शिर्षक आणि हितसंबंधाची चौकशी करीत आहोत कारण आमचे अशिल सदनिका स्पष्ट आणि विक्रीयोग्य शिर्षकासह सर्व बोजा, दावे आणि खटल्यापासून मुक्त खरेदी करण्याकरीत

वाटाघाटी करीत आहेत सर्व व्यक्ती / व्यक्तींचे सदनिका किंवा तिच्या कोणत्याही भागामधील मालकांचे अधिकार शिर्षक आणि हितसंबंधाबाबत वारसा, गहाणवट, ऋणभार, विक्री, विक्री करार, हस्तांतरण नियुक्ती, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, परवाना, उपपरवाना, धारणाधिकार, भार, विश्वस्त देखभाल, सुलभता, भेट, प्रलंबीत दावे, विनिमय, विकसन हक्क, हिस्सा, लाभार्थी, ताबा त्याग, विभाजन, मुखत्यारपत्र, मृत्युपत्र, वसिहत, कुळ, कौटुंबिक व्यवस्था / तडजोड , ताबा , वितरण . कायमस्वरुपी पर्यायी निवास व्यवस्था . कोणत्याह न्यायालयाने किंवा वैधानिक किंवा न्यायप्राधिकरणाने पारित केलेला आदेश किंवा डिर्क्र किंवा अन्यथा कसाही दावा आणि/किंवा मागणी आणि/किंवा आक्षेप ('**'दावे**' असल्यास त्यांनी याद्वारे खैतान ॲण्ड कंपनी, विकल, यांना वन वर्ल्ड सेन्टर, टॉवर—१र्स १३वा मजला, ८४१ सेनापति बापट मार्ग, मुंबई ४०००१३ येथे संपूर्ण कागदोपर्त्र पुराव्यांसह, सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालवधीत लेखी कळवणे आवश्यक आहे. अन्यथा. असे कोणतेही दावे अस्तित्वात नाहीत असे गहीत धरले जाईल आणि जर असे दावे अस्तित्वात असल्यास, अशा व्यक्तींने असे दावे माप केले गेले आहेत आणि /किंवा अशा दाव्यांचा वापर करण्याचा कोणताही अधिकार सोडन दिला आहे असे समजले जाईल आणि ते मालकांवर आणि/किंवा आमच्या अशिलां बंधनकारक नाही असे मानले जाईल.

<u>वर संदर्भीत अनुसूची</u> (सदनिकेचे वर्णन)

मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीतील वरळी, मुंबई — ४०००१८ येथील डॉ. ॲनी बेझंट रोड वरील वरळी विभागाचा प्लॉट क्र. ४(पार्ट) १/४ आणि २/४ असलेल्या अंदार् मोजमापीत ४९२९.६४ चौरस मिटर्स आणि मालमत्ते पत्रानुसार ५००८.३२ चौरस मिटर्स जिमनीच्या भागावर तळघर, तळमजला आणि १२ वरचे मजल्याचा समावेश असलेल स्टर्लिंग सी फेस म्हणन ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ६व्या मजल्यावरील (म्हणजेर ८व्या स्तरावरील) मोजमापीत १५०५ चौरस फुट चटई क्षेत्र म्हणजेच १४३.९९ चौरस मिटर्सची सदनिका क्रमांक ८०४ सोबत १ (एक) आच्छादित वाहन तळाची जागा क्रमांक २० तसेच इमारतीमधील सामाईक क्षेत्र आणि सोयीसुविधामध्ये २.३७% अविभाजीत हिस्सासह.

खैतान ॲन्ड कंपनी करीता सही /-आज दिनांक ४ सप्टेंबर २०२४ हर्ष परिख

कब्जा सूचना

ज्याअर्थी, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ऑण्ड किन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शिअलल असेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२० अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ . वे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्याना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी **मागणी सूचना** जारी केली आहे.

अ. कर्ज क्र. कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/ गहाणदार रोजी प्रमाणे १३(२) सूचना दिनांक/ थकीत देव (रु.) दिनांक/वेळ आणि कब्जा प्रकार १ १) श्रीम. राधा विनोद जैन (कर्जदार), २) श्री. विनोद देवेंद्र जैन (सह-कर्जदार) ६२,३९,१७३.६३/ लग्ये दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे त्र्याहतर आणि त्रेसष्ट मैसे मात्र) १९/०६/२०२४ रोजीस सांकेतिक कब्जा			.,		
(कर्जदार), १) श्री. विनोद देवेंद्र जैन १ श्री. विनोद देवेंद्र जैन १ सह – कर्जदार) ३३४०९४१००००२१७ १ सह – कर्जदार) १९/०६/२०२४ रोजीस		कर्जक्र.		सूचना दिनांक/	आणि
	8	\$\$\$09\$\$\$0000	(कर्जदार), २) श्री. विनोद देवेंद्र जैन (सह-कर्जदार)	रु. २,३९,२७३.६३/- (रुपये दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे त्र्याहत्तर आणि त्रेसष्ट पैसे मात्र) १९/०६/२०२४	०२-०९-२०२४ वेळ: दु.०३.०२

तारण मत्तेचे वर्णन : खोली क्र. ४५९९/५, सातीवली गावात एकल खोलीचे बांधकाम, पंचायत हाऊस, सर्व भाग आणि विभाग. वर किंवा त्यादिशेने पूर्वकडेः श्री. अर्जुन पुजारी यांची खोली, पश्चिमेकडेः इंदु मध्कर कुलकर्णी यांची खोली, उत्तरेकडे: दधनाथ यांची खोली, दक्षिणेकडे: अर्जून पुजारी यांचे घर.

	0 0	′ 3	,	
7		१) श्री. दशरथ नारायण	२६-०६-२०२४	तारीखः
		खारवी (फिश सर्व्हिसचे	रु. ६,१२,५४४.९०/-	07-09-7078
		मालक) (कर्जदार),	(रुपये सहा लाख बारा	वेळः सायं.
	४७५९९४४००००१७२	२) श्रीम. कस्तुर दशरथ	हजार पाचशे	08.70
	४७५९९४१००००४२७	खारवी (हमीदार)	चव्वेचाळीस आणि	सांकेतिक कब्ज
			नव्वद पैसे मात्र)	
			१९/०६/२०२४	
			2 2	

तारण मत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र. १०५, पहिल्या मजल्यावर, ''श्री जीवदानी अपार्टमेंट' ज्ञात इमारतीमध्ये मोजमापित ३०७ चौ. फू., प्लॉट क्र. ८, सर्व्हे क्र. ८९, हिस्सा क्र. ९/१, मोजमापित एच.आर. ०-५-१, गाव विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर, विरारच्या उप-निबंधकाच्या हद्दीतील धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. वर किंवा त्यादिशेने पूर्वकडे: निवासी इमारत,

	पश्चिमकडः रस्ता, उत्तरकडः रस्ता, दाक्षणकडः निवासा इमारत			
3		१) श्री. लिलाधर गणपत	२६-०६-२०२४	तारीख:
		मेस्त्री (कर्जदार), २) श्री.	रु. ६,०८,२०८.९०/-	02-09-2028
		गणपत संभू मेस्त्री	(रुपये सहा लाख आठ	वेळः दु. ०३.५५
	४७५९९४४००००१७२ ४७५९९४१००००४२७	(हमीदार), ३) श्रीम. निमता	हजार दोनशे आठ आणि	सांकेतिक कब्जा
		लिलाधर मेस्त्री (हमीदार)	नव्वद पैसे मात्र)	
			१९/०६/२०२४	
			रोजीस	

तारण मत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र. ए/१०१, पहिला मजला, मोजमापित ३७५ चौ. फू., के.बी. अपार्टमेंट अशा जात इमारतीत, जमीनीचा सर्व्हे क्र. २९ धारक, कारगिल नगर, मनवेल पाडा रोड, गणेश चौक, गाव विरार विरार (पूर्व), तालुका वसई, जि. पालघर- ४०१३०५ येथे स्थित धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. वर किंवा त्यादिशेने पूर्वकडेः निवासी इमारत, पश्चिमेकडेः संपर्क रस्ता, उत्तरेकडेः मोकळा प्लॉट, **दक्षिणेकडे**: निवासी इमारत

ग्राअर्थी वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमट कर्जटार/सह=कर्जटार/ हमीदार/गहाणदारानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत / तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल.

ठिकाण : ठाणे सही/- प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांक : ०४.०९.२०२४



नोंदणीकृत कार्यालयः दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, गंगलुरू – ५६००७१. <u>शाखा कार्यालय</u>: दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅडीज अल्वारेस रोड, हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम, ४००६१०

अटलांटा लिमिटेड

ठख क्र. (सीआयएन) : एल६४२००एमएच१९८४पीएलसी०३१८५ नय : ५०१, सुप्रिम चेंबर्स, वीरा देसाई रोड लगत, मुंबई ४०० ०५३ टेलि : + ९१–०२२–६९८९१४४;

अटलांटा लिमिटेड ('कंपनी') यांच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ('एजीएम') सूचना

अटलांटा लिमिटेड ('कंपनी') यांच्या सभासदांची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०२.३० वाजता (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यामातून सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत गुरुवार, ०५ सप्टेंबर, २०२४ मध्ये नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज घेण्याचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल आणि तेच वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठिकाण असेल.

वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू असलेल्या तरतुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) (लिस्टिंग रेग्यलेशसान्स) च्या तरतर्द तसेच सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ आणि अन्य परिपत्रके जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी निर्गमित केली आहेत त्यांच्या अनुसार तसेच परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/ सीएफडी/पीओडी -२/ पी/ सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ जे सेबी यांनी जारी केले आहे (परिपत्रके) यांच्या अनुसार घेण्यात येत आहे. वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांच्या अनुसार ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि

वित्तीय वर्ष २०२३- २४ साठीचा वार्षिक अहवाल सभासदांना त्यांनी कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत केलेल्या इ मेल पत्त्यावर पाठविण्यात येणार आहे. इ मेल तपशिलाची नोंदणी -

- समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर : जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर आपला फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पूढ्न), पॅन (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत), आधार (आधारकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) इ मेलच्या माध्यमातून cs@atlantainfra.com येथे पाठवून द्यावी
- समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर : कृपया आपला डीपीआयडी सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+ सीएलआयडी किंवा (१६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंटची क्लायंट किंवा मास्टर कॉपी, पॅन (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत), आधार (आधारकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) इ मेलच्या माध्यमातून <u>cs@atlantainfra.com</u> येथे पाठवून द्यावी.

र्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ https://atlantaalimited.in/ येथे आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> तसेच <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या सेवेच्या माध्यमातून दुरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी ' सीआयआर / पी / २०२०/ २४२ दिनांकीत ०९ डिसेंबर २०२० च्या अनुसार इ मतदान सुविधा सर्व वैयक्तिक डिमॅट खाते धारकांना सिंगल लॉग इन क्रेडेन्शिअलच्या माध्यमातून त्यांच्या डिमॅट खात्याच्या माध्यामातून / एनएसडीएल यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून/ सीडीएसएल किंवा डीपी यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्याची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत देण्यात येणार आहे आणि तो कंपनीचे संकेतस्थळ https://atlantaalimited.in येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नियमांच्या अनुसार तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चा नियम ४२ च्या अनुसार असेही सूचित करण्यात येते की कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका सप्टेंबर २०, २०२४ पासून सप्टेंबर २७, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) या

तपशील खालील प्रमाणे देण्यात येत आहे :					
वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२३– २४करिताचा वार्षिक अहवाल इ मेलच्या माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख	०५ सप्टेंबर २०२४				
द्रस्थ इ मतदान प्रक्रिया सुरु होण्याची तारीख आणि ञेळ	२४ सप्टेंबर २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ (स. ०९.०० ते संध्या. ०५.००)				
मतदानासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याची कट ऑफ तारीख	२० सप्टेंबर, २०२४				
	ॲटलांटा लिमिटेड यांच्या करिता				

स्वाक्षरी/ ठिकाण: मुंबई प्रथमेश गांवकर दिनांक : ०४.०९.२०२४



शाखेचा पत्ता: ॲक्सिस बँक लि., ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१, एमआयडीसी ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८ नोंदणीकृत कार्यालय: ॲक्सिस बँक लि., त्रिशूल, इरा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डनजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६.

मागणी नाटास

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ (सरफेसी ॲक्ट) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या

सेक्शन १३(२) अंतर्गत रुल ३(१) सह

ॲक्सिस बँक लि. मध्ये असलेली खाली नमूद करण्यात आलेली खाती अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आलेली आहेत, त्यावरुन बँकेने सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) नुसार खाली नमूद तारखांना सूचना जारी केल्या आहेत. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार जामीनदार यांच्या अलिकडे माहित असलेल्या पत्यावर सदर नोटीसा बजावण्यात असफल ठरल्याने सर्व संबधितांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांना कळविण्यात येते की, त्यांनी ह्या नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या तारखेस येणे असलेली रक्कम, करारात नमूद करण्यात आलेल्या दराने रक्कम, परत करण्याच्या तारखेपर्यंतचे कर्ज/आणि अन्य करार आणि त्यानुसार संबंधित व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार भविष्यातील व्याजासह **ॲक्सिस बँक लि**. यांना परत करावी. सदर करार आणि कागदपत्रे यांनुसार कर्जदारांची बांधिलकी म्हणून खाली दिल्याप्रमाणे त्यांच्या नावापुढे नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता ॲक्सिस बँक लि. यांच्याकडे गहाणतारण आहेत. जर संबंधित कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार ॲक्सिस बँक लि. ला सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, खाली नमूद केलेल्या तारण मालमत्तांच्या संदर्भात सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि लागू होणारे रूल्स यांसह संबंधित कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांच्या खर्च आणि परिणामांसह जोखमीवर कारवाई करण्याचा **ॲक्सिस वॅक लि**. यांना अधिकार आहे. ॲक्टच्या सेक्शन १३ व सब सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीनुसार आपण सर्वजण सद्र नोटीसीला अनुसरून खाली नमूद्र केलेल्या बॅकेकडे सुरक्षित तारण म्हणून ठेवण्यात आलेल्या मालमत्ता बॅकेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करू शकत नाही. वर नमूद ॲक्टमधील तरत्दींन्सार संबंधित कर्जदार / जामीनदार यांना सदर मालमत्ता, कोणत्याही प्रकारे विक्री, भाडेपड़ा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर तरत्दींचा भंग केल्यास सदर व्यक्ती सरफेसी ॲक्टमधील तरतुर्दीनुसार शिक्षा आणि / किंवा दंडास पात्र ठरेल. आणखी तपशीलासाठी बजावण्यात येऊ न शकलेल्या नोटीसा खाली सही करणार यांच्याकडे मिळू शकतील.

31 97		येणे रक्कम
8	कर्जदार : आकाश व्हिक्टर वानखेडे, रुम नं. १०४, अंबाजी पार्क प्लॉट नं. २५, सेक्टर	रू. २५,१४,३५२/- (रु. पंचवीस लाख चौदा
	नं. १७, कळंबोली नवी मुंबई-४१०२१८, तसेच: फ्लॅट नं. २, गुरुदक्षिणा२, प्लॉट नं.	
	१९, सिडको महानगर, औरंगाबाद-४३१००१ तसेच : फ्लॅट नं. ०-५०३, प्रोजेक्ट ४	पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर
	अनैका चटई क्षेत्रफळ २९.४९ चौ. मी. गाव कोयानावळे, तालुका पनवेल, जिल्हा	संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे, दि.
	रायगड, ग्रामपंचायत कोयनावळे पंचायत समिती पनवेल,जिल्हा परिषद रायगड येथे.	२८/०२/२०२४ पासूनचे व्याज.
	सह-कर्जदार: अश्विनी अशोक पुंड, रुम नं. १०४, अंबाजी पार्क, प्लॉट नं. २५,	

सेक्टर नं. १७, कळंबबोली, नवी मुंबई-४१०२१८, तसेच: विरानी टॉकीज रोड, गुरु नगर, वॉर्ड नं. ७, वणी गावतमाळ, विराणी टॉकीजवळ-४४५३०४ मागणी नोटीस : २८/०२/२०२४ एनपीएची तारीख : ०६/०५/२०२२

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ०-५०३, प्रोजेक्ट ४ अनैका चटई क्षेत्रफळ २९.४९ चौ. मी. गाव कोयानावळे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, ग्रामपंचायत कोयनावळे पंचायत समिती पनवेल,जिल्हा परिषद रायगड येथे.

कर्जदार : प्रियांका ठाकूर, फ्लॉट नं. १०२, प्लॉट नं. २०, गुडलक हाईटस्, तळोजा रू. ३६,५८,७३५/- (रु. छत्तीस लाख अट्ठावन्न फेज १ महाराष्ट्र ठाणे–४१०२०८, **तसेच**ः फ्लॅट नं. ५०३, प्लॉट नं.२०, गुडलक **हजार सातशे पस्तीस फक्त)** (दि. २८/०२/२०२४ हाईटस्, सेक्टर ९, आंध्रा बँक, तळोजा, फेज १ नवी मुंबई-४१०२०८ तसेच: फ्लॅट पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर नं. २०२, २ रा मजला, गुडलक हाईटस्, प्लॉट नं.२०, सेक्टर ९, तळोजा, पंचानंद संपूर्ण रक्कम परत करेपर्यंत्चे करारानुसार होणारे, दि. २८/०२/२०२४ पासनचे व्याज. फेज-। तळोजा, नवी मुंबई रायगड-४१०२०८

होम लोन - PHR086104321593 मागणी नोटीस : २८/०२/२०२४ एनपीएची तारीख : १२/०५/२०२१ गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०२, २ रा मजला, गुडलक हाईटस् बिल्डींग, प्लॉट नं.२०, सेक्टर ९, तळोजा, पंचानंद फेज-।, तळोजा, नवी मुंबई रायगड-४१०२०८ येथे स्थित.

कर्जदार : श्रवणकुमार लालजी विश्वकर्मा, शिवशक्ती चाळ, सुपर गॅस कंपनीसमोर, 🕏 ६,४२,८१९/ – (रु. नऊ लाख बेचाळीस हजार सावरकर नगर, ठाणे पश्चिम-४००६०४, तसेच : फ्लॅट नं. सी १/३०२, नंदादीप आठशे एकोणीस फक्त) (दि. २६/०४/२०२४ रेडिडेन्सी, वडवली तर्फ, वरेडी, कर्जत जिल्हा रायगड-४१०२०१ सह-कर्जदार : रिंकू विश्वकर्मा, शिवशक्ती चाळ, सुपर गॅस कंपनीसमोर, सावरकर

पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे, दि. २६/०४/२०२४ पासूनचे व्याज. नगर, ठाणे पश्चिम-४००६०४, तसेच: बार्डिन देवरिया, बौर्डिह उत्तरप्रदेश-२७४२०४

आगा- PHR086104689480 मागणी नोटीस : २६/०४/२०२४ एनपीएची तारीख : ०८/११/२०२२ गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. सी १/३०२, नंदादीप रेडिडेन्सी, वडवली तर्फ, वरेडी, कर्जत जिल्हा रायगड-४१०२०१

कर्जदार : शंभुकुमार आर पांडे, फ्लॅट नं. १८, एच विंग, राधे गोविंद नगर, बी कॅबिन, रू. ३६,५३,२११/- (रु. छत्तीस लाख त्रेपन्न हजार अंबरनाथ ठाणेँ–४२१५०१, **तसेच :** फ्लॅट नं. ३०२, ३रा मजला, सी विंग, पिंक सिटी, II, ट्रायडंट फेज- सीटीएस नं. ९३५३, १२८, गाव मोरीवली, अंबरनाथ, ठाणे-

दोनशे अकरा फक्त) (दि. २६/०४/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे, दि. २६/०४/२०२४ पासूनचे व्याज.

मागणी नोटीस : २६/०४/२०२४ एनपीएची तारीख : ०३/१०/२०२२ होम लोन– PPHR086105377771 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०२, ३रा मजला, सी विंग, पिंक सिटी ट्रायडंट फेज−II, सीटीएस नं. ९३५३, ९२८, गाव मोरीवली, अंबरनाथ, ठाणे-४२१५०१

कर्जदार : राजेश दिनेश वाटवे. सह-कर्जदार : सौ. रोशनी राजेश वाटवे. दोघेही रा. ូ रू. १७,२६,०७५/- (रु. सतरा लाख सब्वीस धर्मागिरी चाळ, साई बाबा नगर, आर झेड, ओपडपट्टी, १ला मजला, मरोळ, पाईप हजार पंचाहत्तर फक्त) (दि. ३०/०९/२०२३ लाईन, अंधेरी (पू), मुंबई-४०००५९, तसेच : हनुमान चाळ, शिवाजी नगर नं. १, पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर पाईपलाईन, अंधेरी कुर्ला रोड, मुकुंद हॉस्पिटल, अंधेरी (उपनगर) जे बी नगर मुंबई ३०/०९/२०२३ पासूनचे व्याज.

मागणी नोटीस : ३०/०९/२०२३ एनपीएची तारीख : ३०/०७/२०२१ आशा- PHR064704229988 गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १०३, १ ला मजला, ओंकार अपार्टमेंट, प्लॉट नं. ५/६, गोदरेज विहा, जावेळी, बदलापूर पूर्व ठाणे.चटर्ड क्षेत्रफळ २०.०९ चौ. मी.

५३. सेक्टर २०. खारघर-४१०२१०. **तसेच :** शब्द प्रताप अशिराम कांटे साहबरा बाग | **हजार सहाशे अठ्ठ्याण्णव फक्त)** (दि. गळी नं. ३. लष्कर ग्वालियर-४७४०१२. तसेच: सिनियर मॅनेजर. टाटा कम्यनिकेशन. १५ वा मजला, क्रेसेंझोपरिनी,जी ब्लॉक, बांद्रा, कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व) मुंबई-सह-कर्जदार: सौ. निलम रजपूत, टयुलिप १०४, केसर गार्डन सीएचएस, प्लॉट नं.

५३, सेक्टर २०, खारघर-४१०२१०, तसेच : शब्द प्रताप अशिराम कांटे साहबरा बाग

कर्जदार : भुवनेश प्रतापसिंग राजपूत, टयुलिप १०४, केसर गार्डन सीएचएस, प्लॉट नं. 🛭 रू. ५२,४७,६९८/ – (रु. बावन्न लाख सत्तेचाळीस १७/११/२०२३ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक करारानुसार होणारे, दि. १७/११/२०२३ पासूनचे

गल्ली नं. ३, लष्कर ग्वालियर-४७४०१२ मागणी नोटीस : १७/११/२०२३ एनपीएची तारीख : ०८/१०/२०२३ गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३४०५, टॉवर ६, टोपाझ क्लॅन सिटी, सर्व्हे नं. ६१२, गाव रोहिनर्जेन तालुका पनवेल,

रायगड, नवी मुंबई-४१०२०६ आणि चटई क्षेत्रफळ ४६.७१६ चौ. मी. कर्जदार : धम्मराज मधुकर बोराडे, फ्लॅट ए/१०२, एम/एस, बी. के. एस गॅलेक्सी, रू. ६४,०९,८२३/- (रु. चौसष्ट लाख नऊ हजार प्लॉट १५ व १८, सेक्टर ३५, एफ खारघर, नवी मुंबई-४१०२१० आणि तसेच : आठशे तेवीस फक्त) (दि. १७/११/२०२३ लक्ष्मी माधव निवास, खासबाग रोड, बीड-४३११२२ आणि तसेच: सिनियर मॅनेजर, पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर

ग्लेनमार्क/फर्मास्युटिकल्स् लिमिटेड, कॉपोरेट एन्क्लेव्ह, सावंत रोड, अंधेरी, पूर्व- संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे, दि. १७/११/२०२३ पासूनचे व्याज. 800099. सहकर्जदार: कविता बोराडे, फ्लॅट ए/१०२, एम/एस, बी. के. एस गॅलेक्सी, प्लॉट १५ व १८, सेक्टर ३५, एफ खारघर, नवी मुंबई-४१०२१० आणि तसेच: लक्ष्मी माधव निवास, खासबाग रोड, बीड-४३११२२

होम लोन- PHR000404128191 मागणी नोटीस : १७/११/२०२३ एनपीएची तारीख : ०८/१०/२०२३ **गहाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. ३३०१, टॉवर नं. ७, गार्नेट व्हीआयझेड क्लेनसिटी रोहिंजण पनवेल, रायगड-४१०२०८, सुपर

गहाणदाराचे व जामीनदाराचे नाव आणि पत्ता/कर्जाचा प्रकार ८ कर्जदार: विकी एन जयस्वाल, तुलसी सागर, बी विंग, फ्लॅट नं. १५०१, सेक्टर-२८, 🖝. ५७,८०,२६९.५१/- (रु. सत्तावन्न लाख ऐंशी प्लॉट नं. १०५, नेरुळ पश्चिम-४००७०६ आणि तसेच: नारायणदास जयस्वाल यांचा हिजार दोनशे एकोणसत्तर आणि पैसे एकावन्न फक्त) मुलगा पोस्ट डिकपर जुदाई नगर, गाव पृथ्वीपूर-२११००२ **आणि तसेच :** वेस्टीज (दि. २६/०४/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतच मार्केटिंग दुकान नं. जी-९०, हावरे फँटासिया बिझनेस लेन, प्लॉट नं. ४७, सेक्टर ३०ए करारानुसार होणारे, दि. २६/०४/२०२४ पासूनचे . वाशी-४००७०३ सहकर्जदार : लिला प्रदीप महिंद्रकर

होम लोन- PHR086101338772 मागणी नोटीस : २६/०४/२०२४

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ५०२, ५वा मजला, बी विंग, अमरिता सदन सीएचएसएल, प्लॉट नं. १३ व १४ सेक्टर २२, नेरुळ नवी मुंबई-४००७०६, बांधकाम क्षेत्रफळ ८४० चौ. फू. आणि टेरसचे क्षेत्रफळ ११५ चौ. फू.

कर्जदार : पूनम दयानंद धिक्का, ए-४०१, कृष्णा टॉवर शांती पार्क, सेंट झेव्हियर स्कूल 🔈 🔊 ३१,२७,८१४.३८/- (रु. एकतीस लाख समोर, मीरा रोड पूर्व, बालाजी हॉटेलजवळ, ठाणे-४०११०७ **आणि तसेच :** चब्बेबी <mark>| सत्तावीस हजार आठशे चौदा आणि पैसे अडतीस</mark> टेक्नॉलॉजिज् प्रा. लि., युनिट नं.९. ३०१, ब्रिगेड व्हेटेज, कंदन चावडी, चेन्नई- फक्त) (दि. २६/०४/२०२४ पर्यंतच्या ६०००९६

परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २६/०४/२०२४ पासूनचे व्याज.

एनपीएची तारीख: ०८/१०/२०२३

होम लोन - PHR002306952697 मागणी नोटीस : २६/०४/२०२४ एनपीएची तारीख : ०३/११/२०२३ **गहाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. १९०३, ११ वा मजला, पाम मेडोज-१, जॉयव्हिल बोलिंज, विरार (प), ठाणे-४०१३०३.

१०| कर्जदार : महेश नंदकुमार द्धसागर, स्वतःचे घर, तळ कानुसे रायगड, नेरळ स्टेशन रोड, | रू. १५,४८,९७<mark>९/- (रु. पंधरा लाख अट्टेचाळीस</mark> गेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स. सानपाडा-४००७०५

रायगड-४९०१०१, आणि तसेच : मु. पो. नेरळ, सम्राट नगर, नेरळ, स्टेशन रोड, हजार नऊशे एकोणऐंशी फक्त) (दि. रायगड-४१०९०१ आणि तसेच : सिक्युरिटी गार्ड बोर्ड, डी ३०१ इ ३०१, सानपाडा १४/०२/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे सह-कर्जदार: मानसी महेश द्धसागर, स्वतःचे घर, तळ कानुसे रायगड, नेरळ स्टेशन करारानुसार होणारे दि. १४/०२/२०२४ पासूनचे व्याज.

होम लोन (नॉन आशा)- PHR032705524115 | मागणी नोटीस : १४/०२/२०२४ | एनपीएची तारीख : १०/०९/२०२३ **गहाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. ६०६, ६ वा मजला, सी विंग, ग्रीन पाम, नेरळ कर्जत-४१०१०१, सर्व्हे नं.६४/१ए१ व ६४

१९| कर्जदार : सुभाष उमाकांत ठाकूर, घर नं. २२४, आणि २२५, फ्लॅट नं. १, श्री कृपा 🛼 १५,१५,३१०/- (रु. पंधरा लाख पंधरा हजार रमएससीबी स्टॉप, कोपरखैरणे गाव, सेक्टर १९, नवी मुंबई–४००७०९ **आणि तसेच : तिनशे दहा फक्त)** (दि. १२/०२/२०२४ पर्यंतच्य शिवाजी नगर, एमआयडीसी रोड, होंडा शोरुमजवळ, नवी मुंबई, ठाणे-४००७०६, व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम आणि तसेच: रॉक्सी मेन्स सलून, दुकान नं. १, प्लॉट नं. १४२/१४२ए, मेघजरुविका परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. सीएचएस सेक्टर १९. जुना तलाव रोडजवळ, कोपरखैरणे नवी मुंबई-४००७०९ सह-कर्जदार : प्रभाशकुमार, घर नं. २२४, आणि २२५, फ्लॅट नं. १, श्री कृपा एमएससीबी स्टॉप, कोपरखैरणे गाव, सेक्टर १९, नवी मुंबई-४००७०९ **आणि तसेच :**

शिवाजी नगर, एमआयडीसी रोड, नेरळ, नवी मुंबई, ठाणे-४००७०६

१२/०२/२०२४ पासूनचे व्याज.

होम लोन (नॉन आशा)- PHR086109270996 | मागणी नोटीस : १२/०२/२०२४ | एनपीएची तारीख : ०८/०१/२०२४

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं.४०४, ४ था मजला, बी विंग, बिल्डींग २, सिध्दी बिल्डींग, साई आंगन प्रोजेक्ट, सर २७३ गाव धनसर, तालुका पनवेल-४१०२०८, जमीन सर्व्हे नं. २७३, क्षेत्रफळ ३०३० चौ. मी. (पोट खराबा ५० मीटरसहीत), मृल्य. २:५६ पैसे, क्षेत्रफळ १७.८३८ चौ. मी., रेरा) क्षेत्रफळ+ जोडुन असलेल्या बाल्कनीचे क्षेत्रफळ २.७५० चौ. मी. अधिक कपाटाचे क्षेत्रफळ ०.४५० चौ मी, (बांधकाम क्षेत्रफळ)

२ कर्जदार : उज्मा गुच्छन खान, ईदगाह चाळ, कादर कम्पाऊंड, वसई ठाणे, सुन्नी 🖝 १२,५१,६५२/- (रु. बारा लाख एकावन्न मस्जिद, फादर ॲग्नेल्स इंग्लिश स्कूल, विरार, पूर्व-४०१३०५ सह-कर्जदार: नगमा हसेन खान, रुम नं. १३, १ ला मजला, बाबा नगर, वीर सावरकर पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर् मार्ग, दर्गा गोपचार पाडाँजवळ, विरार पूर्व, पालघर-४०१३०५

हजार सहाशे बावन्न फक्त) (दि. २१/०२/२०२४ रिकम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २१/०२/२०२४ पासूनचे व्याज.

होम लोन (आशा)-PHR064708997688 मागणी नोटीस : २१/०२/२०२४ एनपीएची तारीख : ०८/०२/२०२४ **गहाण मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. ४०१, ४था मजला, ए विंग, बिल्डींग नं. ९, टाईप सी-१, आयुष नाईन गाव पालघर-

४०१४०४, एनए गट नं. ३९२, ३९३, ३९४/ए ही जमीन, चटई क्षेत्रफळ ३०.९६ चौ. मी. 阔 कर्जदार : सुनिल माधव साळुंखे, बंगला नं. १, पवन विहार कॉम्लेक्सजवळ,एच पी ᡵ. ७,८८,७६८/- (रु. सात लाख अट्टयाऐंर्श पेट्रोल पंपासमोर, नागझरी नाका, बोईसर, पूर्व, ठाणे-४०१५०१ **आणि तसेच : हजार सातशे अडुसष्ट फक्त)** (दि. २१/०२/२०२४

अधिकारी प्रोजेक्टस् ७ व ९, सारगम कॉम्प्लेक्स्, खैरा पाडा, पूर्व पश्चिम ब्रिजवळ, पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर् बोईसर पूर्व पालघर, ठाणे-४०१५०१, **सह–कर्जदार : लता सुनिल साळुंखे** , बंगला रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दिे. नं. १, पवन विहार कॉम्लेक्सजवळ,एच पी पेट्रोल पंपासमोर, नागझरी नाका, बोईसर, २१/०२/२०२४ पासूनचे व्याज. पूर्व, ठाणे-४०१५०१ आणि तसेच: यास्मिन एटरप्रायजेस, सर्व्हे नं . १९ए, बिल्डींग नं. ३,४ व ५, पवन विहार कॉम्लेक्स, नागझरी नाका, बोईसर, पूर्व, ठाणे-४०१५०१

मागणी नोटीस : २१/०२/२०२४ एनपीएची तारीख : ०८/०२/२०२४ **गहाण मालमत्तेचा तपशील** : ए/१०४, आयुष नाईन ॲक्रो इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डींग नं. ९, टाईप आय, गाव पांचाली, उमरोळी पश्चिम, पालघर-४०१४०४, गट नं. ३९२+३९३+३९४ए+३९४बी येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ३०.९४ चौ. मी.

दिनांक : ०४/०९/२०२४ स्थळ : ऐरोली, नवी मुंबई

होम लोन (आशा)-PHR002308291156

अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि

ठिकाण : मुंबई

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२४

फॉर्म क्रमांक आयएनसी-२६

[कंपनी (निवेश) नियम, २०१४ च्या नियम ३० नुसार] कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करावी

प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, मुंबई यांच्यासमोर डॉ कंपन्यांच्या कलम १३ च्या पोटकलम (४) च्या बाबतीत

अधिनियम, २०१३ आणि कंपन्यांच्या नियम ३० मधील उप-नियम (५) चे खंड (अ) (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४

फेज पाँवर प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे नोंदणीकृ कार्यालय बॅकसाईड एएमएस बिल्डिंग नंबर २८, आर९५६, चेंबूर कॉलनी, एनआर गुरुद्वारा, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००७४ येथे आहे ... याचिकाकर्ता/अर्जदार

याद्वारे सामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ अंतर्गत कंपनीने केंद्र सरकार (प्रादेशिक संचालक) पश्चिम क्षेत्राकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **''महाराष्ट्र राज्य'' वरून** 'तामिळनाडू राज्य'' मध्ये बदलण्यास सक्षम करण्यासाठी २५ जुलै २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला.

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे ज्या व्यक्तीच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता आहे ती एकतर MCA-21 पोर्टलवर (www.mca.gov.in) गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करून किंवा वितरित करण्याचे कारण देऊ शकते किंवा पाठवू शकते. त्याच्या/तिच्या स्वारस्यांचे स्वरूप आणि **प्रादेशिक संचालक, पश्चिम** क्षेत्र, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्राच्या आत प्रादेशिक संचालकांच्या विरोधाचे कारण सांगून प्रतिज्ञापत्राद्वारे समर्थित त्याच्या/तिच्या आक्षेपांच्या नोंदणीकृत पोस्टद्वारे ही नोटीस प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून चौदा दिवसांनी अर्जदार कंपनीला त्याच्या नोंदणीकृत कार्यालयात खाली नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत द्याः बॅकसाइड एएमएस बिल्डिंग नंबर २८, आर९५६, चेंबूर कॉलनी, न. गुरुद्वारा, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र-४०००७४.

अर्जदारासाठी आणि त्याच्यावतीने फेज पॉवर प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड एसडी/-

दिनांक: ०४.०९.२०२४ ठिकाण: मुंबई

निशा पुरुषोत्तमन डीआय एन: ०००४४८६८

शिवा सूटिंग्स लिमिटेड

CIN: L17110MH1985PLC038265 नोंदणीकृत कार्यालय: ३८४-एम, दाभोलकर वाडी, काळबादेवी रोड, मंबर्ड - ४००००२, महाराष्ट्र, द. क्र.: ०२२-२२००४८४९ / फॅक्स क्र.: ०२२-२२०८७१७०

ईमेल आयडी : investor@shivasuitings.com ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सदस्यांना सूचना . कंपनीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकार्ळ

११:३० वाजता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले दिनांक २८.१२.२०२३ रोजीचे परिपत्रक (सहवाचता परिपत्रके दिनांकित ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, २१.०४.२०२० ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१, १४.१२.२०२१ आणि ०५.०५.२०२२)(एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित) आणि सेबी परिपत्रक १२.०५.२०२०, १५.०२.२०२१ आणि १३.०५.२०२२ द्वारे जारी केलेल्या परिपत्रकानुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाज करण्यासाठी केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल (ओव्हीएएम) साधनांद्वारे होणार आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओव्हीएएम द्वारे मीटिंगमध्ये सामील होऊ शकतात. ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत, अशा सर्व भागधारकांना कंपनी इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे सूचना पाठवेल. आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.shivasuitings.com</u>, बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची www.evotinginsdl.com या वेबसाइटवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. ३८ व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि रिमोट ई-व्होटिंगमध्ये भाग घेण्याची किंवा एजीएम दरम्यान ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पद्धत नोटिसमध्ये नमूद केली आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार, याद्वारे सूचित केले जाते की वार्षिक सर्वसाधारण हेतूसाठी १९ सप्टेंबर २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील. वरील बाबी लक्षात घेता, सदस्यांना विनंती करण्यात येते की, तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/आरटीएकडे नोंदणीकृत केला नसेल तर तुम्ही ई-मतदानासाठी लॉंगिन . तपशील मिळवण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करू शकता :

कृपया आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, पूर्ण पत्ता आणि ईमेल पत्ता ,स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्रात नोंदणीकृत शेअरची स्कॅन केलेली प्रत, प्रमाणपत्र (समोर आणि मागे), पॅन (स्वयं-साक्षांकित स्कॅन कॉपी (पॅन कार्ड), आधार (आधार कार्ड ची स्वयं-ईमेलद्वारे. स्कॅन प्रत) यांना investor@shivasuitings.com/investor@bigshareonline.com वर उपलब्ध करा. डीमॅट भागधारकांसाठी कृपया डीमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६-अंकी लाभार्थी आयर्ड

किंवा एनएसडीएल -१६-अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव,

क्लायंट, एकत्रित खाते स्टेटमेंट, पॅनची मास्टर किंवा प्रत (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन कॉपी), आधार (स्वआधार कार्डची प्रमाणित स्कॅन प्रत) यांना investor@shivasuitings.com/investor@bigshareonline.com वर उपलब्ध करा.

कंपनी/आरटीए एनएसडीएल सोबत समन्वय साधेल आणि वर नमूद केलेल्या भागधारकांना लॉगिन

ई-व्होटिंगबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता, मदत विभागांतर्गत किंवा <u>evoting@ nsdl.co.in</u> वर ईमेल लिहा किंवा १८००१०२०९९० वर कॉल करा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. तेजस चतुर्वेदी, सहाय्यक व्यवस्थापक, (एनएसडीएल) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ''ए'' विंग, चौथा मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई - ४००१३ यांच्याकडे पाठविता येतील किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल पाठविता येईल किंवा १८००१०२०२०९९० वर कॉल करता येईल.

मंडळाच्या आदेशानुसार शिवा सूटींग्ज लिमिटेड करीता सही/

ठिकाण : मुंबई दिनांक : ०४.०९.२०२४

के.डेन्शियल पटान करेल

भरत तुलसानी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी अधिक माहितीसाठी भेट द्या : www.shivasuitings.com,

<-> AGS

www.bseindia.com

एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजिस लिमिटेड सीआयएन: एल७२२००एमएच२००२पीएलसी१३८२१३

नोंदणीकृत कार्यालय: ६०१-६०२, ट्रेड वर्ल्ड, बी विंग, कमला मिल कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३, महाराष्ट्र, भारत. फोन: +९१-२२-६७८१२००० वेबसाईट: www.agsindia.com, इमेल: companysecretary@agsindia.com

एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजिस लिमिटेडची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सभासदांना नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (''कंपनी'') ची २१वी (एकवीस) वार्षिक सर्वसाधारण सभा (^{''}२१वी एजीएम'' किंवा ''सभा'' ही कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, जनरल सर्क्युलर क्र. २/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि इतर संबंधित सर्क्युलर्स, सिक्युरिटज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२, सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआरआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी२/पी/सीआयआर/२०२२/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात सभेच्या सूचनेत ("एजीएम सूचना") नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स (''व्हिसी''/''ओएव्हिएम'') मार्फत शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी भाप्रवे स. ११.०० वा. घेण्यात येणार आहे.

वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेसह ई-मतदानाची प्रक्रिया आणि माहिती आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी/डिपॉझिटरीजकेड ईमेल पत्ते नोंदवलेल्या सर्व सभासदांना पाठवण्यात येईल. कंपनी त्यांचा फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी नमुद करून <u>companysecretary@agsindia.com</u> येथे त्यासाठी विनंती केलेल्या सभासदांना एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालची प्रत्यक्ष प्रत

एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीची वेबसाईट <u>www.agsindia.com</u> वर आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची <u>www.nseindia.com</u> वर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध करण्यात येईल.

सभासद एजीएमच्या सूचनेत कंपनीने दिलेल्या तपशिलानुसार फक्त व्हिसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत २१ व्या एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात, त्यानुसार सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही. व्हिसी/ओएव्हिएम मार्फत सभेला हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत गणपूर्ती ठरवण्यासाठी मोजण्यात येईल.

कंपनी दूरस्थ ई-मतदान आणि २१ व्या एजीएममध्ये ई-मतदान दोन्ही मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्यासाठी तिच्या सभासदांना सुविधा पुरवणार आहे. एजीएममध्ये सहभागी होणे, ई-मतदानासह प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाही त्यांनी दूरस्थ ई-मतदान किंवा सभेत ई-मतदान करण्याच्या पध्दतीवरील माहिती एजीएम सूचनेचा भाग म्हणून देण्यात येईल.

ज्या सभासदांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांना संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे डिमॅट माध्यमाने धारण केलेल्यांच्या संदर्भात आणि प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्यांच्या संदर्भात लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि टान्सफर एजंटकडे लेखी स्वरुपात ते नोंदवण्याची विनंती करण्यात येत आहे, त्यांचा पत्ता आहे: सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in येथे.

एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजिस लिमिटेड करिता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी